

Date: 6th September, 2021

To,
BSE Limited,
Department of Corporate Services
P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001.
Scrip Code: 511523

Sub.: Newspaper Advertisement regarding notice of the 29th Annual General Meeting

Dear Sir,

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of advertisement published in newspapers on 5th September, 2021, regarding Notice of 29th Annual General Meeting, Book Closure and E-Voting.

This is for your information and records.

Thanking You.

Yours faithfully,

For Veerhealth Care Limited

Bhavin S. Shah Managing Director

DIN: 03129574

Encl.: As above

Mysuru Dasara 2021 will be traditional and simple: Karnataka CM Basavaraj Bommai

Mysuru. A high-level committee meeting, chaired by Karnataka Chief Minister Basavaraj Bommai, on Friday decided to conduct a simple and traditional Mysuru Dasara festival this year.

The Chief Minister also directed the officials to submit an estimate for developing infrastructure in Mysuru in connection with Dasara celebrations. Briefing reporters after the meeting, Bommai said all the rituals that are connected with the Dasara celebrations such as the inauguration of the festivities atop Chamundi Hills, 'Jambu Savari' (elephant parade) and lighting of the entire city for 10 days will be conducted. "We have decided to release Rs 6 crore to celebrate Dasara festival at Mysuru, Chamarajanagar, and Sriragapatna," he added. The high-level committee also authorised the Chief Minister to select the eminent personality to inaugurate the 10day cultural and religious festival. With several elected representatives requesting a tourist circuit be established in the Mysuru region, and many potential tourist circuits such as Hampi, Badami, and Vijayapura, Bommai said: "I will discuss with the Tourism Minister and officials to make optimum utilisation of the opportunity to increase tourist inflow in the existing tourism policy." "Tourism has taken a hit due to Covid-19 crisis resulting in an economic slowdown. In this background, concrete steps will be taken to promote tourism," he added. Cooperation and Mysuru in-charge Minister ST Somashekar, Kannada and Culture Minister V. Sunil Kumar, Urban Development Minister Byrathi Basavaraj, Chief Secretary P. Ravi Kumar, MPs, MLAs and other elected representatives were present in the high-power committee meeting.

One dead, five injured in explosion at textile factory in Maharashtra's Palghar

Palghar. One person was charred to death and five others were injured, some of them seriously, in an explosion and fire at a textile factory in Tarapur industrial area of Maharashtra's Palghar district early on Saturday, an official said. Palghar district Disaster Management Cell chief Vivekanand Kadam said the incident occurred around 6 am.

The sound of the explosion was so loud that it was heard four to five kilometers away. The explosion triggered a major fire at the unit located in Tarapur MIDC, Boisar, he said. "One person was killed in the incident, while five others suffered injuries and have been admitted to a local hospital. The deceased is yet to be identified as the body is charred beyond recognition," he said, adding that two factory workers have reportedly gone missing after the incident and efforts were on to find them. The fire brigade personnel and police rushed to the spot on being alerted and launched a rescue operation, Kadam said. As per the information available so far, the explosion occurred in one of the units of the factory, the official added. "The blaze has been brought under control and the cooling operation is underway," he said.

Akali Dal Puts Poll Campaign On Hold To Avoid "Confrontation With Farmers"

Chandigarh: Shiromani Akali Dal (SAD) chief Sukhbir Singh Badal on Friday put his party's poll outreach campaign "Gal Punjab Di" on hold for six days and formed a committee to hold talks with farmers to reiterate the Akalis' "unflinching support" for their agitation against the Centre's three

Place: Mumbai

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644

Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net
NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING A) Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 41" Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 10.30 A.M. at 6, New Nandu ndustrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, to transact he business as set out in the Notice convening the said AGM.

The Company has on September 04, 2021 completed the dispatch of the Annua Report containing Notice of the AGM along with the Audited Financial Statements for he financial year ended March 31, 2021 and the reports of the Auditor's and Director's to those members whose names have appeared in the Register of Members as on 13 August, 2021 by email to the email IDs registered with the Company/Registrar & Share Transfer Agent (RTA)/Depository Participant(s), as the case may be. Members an equested to update their e-mail address with their Depository Participants to enabl the Company to send communications electronically. The Annual Report and other communications sent electronically have been displayed on the Company's website www.veerenergy.net and shall also be available for inspection by the Members at the Registered Office of the Company on all working days, between 11.00 A.M. and 1.00 P.M. upto the date of the AGM.

(B) Book Closure: lotice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 24, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive) for the ourpose of 41st AGM of the Company

(C) E-voting:

compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Members are provided with the facility to cast their vote electronically from a place other than the venue of the AGM (remote e-voting) on all resolutions set forth in the Notice, for which the Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as e-voting agency.

he remote e-voting period commences on Monday, September 27, 2021 from 9.00 A.M. (IST) and ends on Wednesday, September 29, 2021 at 5.00 P.M. (IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in ematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 23, 2021, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for votin

hereafter and shall not be allowed beyond the said date and time. n case a person has become a Member of the Company after dispatch of AGM Notice out on or before the cut-off date for e-voting i.e. Thursday, September 23, 2021, he/she nay write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in requesting for the User ID and Password. If the member is already registered with NSDL for e-voting, the Member can use the existing User ID and Password for casting their vote through remote e-voting. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the nembers attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall

be able to exercise their right at the meeting through ballot paper. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also atter he AGM, however those members shall not be entitled to cast their vote again at the AGM. n case of any grievance in respect of e-voting, Members may refer to the Frequently Asker Questions (FAQs) for members and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020

and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in. The result of e-voting shall be announced after the AGM of the Company. The results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.veerenergy.net and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com for

information of the Members, besides being communicated to the Stock Exchanges. A Member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a Proxy to attend and vote instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing the Proxy, in order to be valid and effective should be deposited at the Registered Office of the Company not less than forty ight hours before the commencement of the AGM.

The Annual Report alongwith the Notice of the AGM is available on the website of the Company at www.veerenergy.net and NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

September 04, 2021

For Veer Energy & Infrastructure Limited Yogesh Shah Managing Director DIN: 00169189



MYSTIC ELECTRONICS LIMITED 401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Dawood Baug Lane, Off J. P. Road, Andheri (W), Mumbai - 400058 Tel.: 26778155 Fax: 26781187 CIN: L72300MH2011PLC221448 Email: electronics.mystic@gmail.com Website: www.mystic-electronics.com NOTICE OF 10TH ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting (AGM) of the Members of Mystic Electronics Limited will be held on Monday, 27th September 2021, at 12.00 Noon through video conferencing (VC) other audio visual mean (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) & Rules framed thereunder and the SEBI Listing Regulations, 2015 awaith General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 08/04/2020, 13/04. 2020, 05/05/2020 and 13/01/2021 respectively, issued by the MCA and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated 12/05/2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15/01/2021 issued by the SEBI to transact the business as set forth in the AGM Notice, without the

physical presence of the Members at a common venue. Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administral Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 10th AGM along with the Annual Report 2020-21 have been sent by email to those members whose email addresses are egistered with the Company/RTA/ Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the 10th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MC/ Circulars and SEBI Circular

Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.mystic-electronics.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com.

set out in the AGM Notice. The Company will also provide a facility of e-voting to member during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has ent arrangement with NSDL for providing the remote e-voting and e-voting during the AGM. A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e Monday, 20.09.2021 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the

The remote e-voting period will commence on Friday, 24,09,2021 (09.00 a.m.) and will end on Sunday, 26.09,2021 (05.00 p.m.). During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. Once the vote on a resolution is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Monday, 20.09.2021. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice. Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-votin and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system availabl during the 10th AGM.

Viembers who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. Howev they will not be eligible to vote at the AGM. Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice by email and holding shares as on cut-off date, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at evoting@nsdl.co.in. Members whose email id is not registered, may refer 'Process for those shareholders whose ema iddresses are not registered with the Depositories/Company/RTA for obtaining login credentials fo -voting as detailed in 10th AGM Notice

n case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-vol user manual available at the Download sections of https://www.evoting.nsdl.com.or.contact.NSDI at the toll free no.:1800-1020-990/1800-22-4430

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 21.09.2021 to Monday, 27.09.2021 (both days inclusive) for the purpose of 10th AGM.

For Mystic Electronics Limite

Date: 04.09.2021

Mohit Khadari Managing Director DIN- 05142395

SUBWAY FINANCE & INVESTMENT COMPANY LIMITED

Registered Office: B-101, Eastern Court, Jn. Of Tejal & Parleshwar Road, Vile Parle (E), Mumbai 400 057. Tel.: 022 26165960 (8 Lines) Fax: 022 26165969 E-Mail: subwayfinance.co@gmail.com, Website: www.subwayfinance.co.in CIN: L65990MH1983PLC029350

2222	ST Year Ended Quarter Ended						
Sr No.	Particulars	Year Ended		31.03.2021 31.12.2020			
1	Revenue from Operations	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31,12.2020	31.03.202	
ú	Other Income	6,96	10.67	6.96	-	10.6	
III	Total Revenue (I + II)	6.96	15,555	6.96	-	10.6	
IV	Expenses	-	1/4	1,4			
	Employee Benefit Expenses		r (12	(12)			
	Depreciation and Amortization Expenses		100				
	Other Expenses	18.23	33.37	3.25	1.43	27.6	
	Total Expenses	18,23	33.37	3.25	1.43	27.6	
٧	Profit before Exceptional and Extraordinary Items and Tax (III-IV)	(11.27)	(22.69)	3.71	(1.43)	(16.93	
VI	Exceptional Items	-	-	-	-		
VII	Profit before Extraordinary Items and Tax	(11.27)	(22.69)	3.71	(1.43)	(16.93	
VIII	Extraordinary Items				-	Ī	
IX	Profit before Tax	(11.27)	(22.69)	3.71	(1.43)	(16.93	
XIV	Profit/(Loss) from Discontinuing Operations (after tax)(XII-XIII)	-	0.*	779			
ΧV	Profit (Loss) for the Period	(11.27)	(22.69)	3.71	(1.43)	(16.93	
XVI	Paid-Up Share Capital EARNING PER SHARE	110.25	110.25	110.25	110.25	110.2	
	(1) Basic- Annualised	(1.02)	(2.06)	0.34	(0.13)	(1.54	

For and on behalf of Subway Finance & Investment Company Limited

Ishan Shah (Director) DIN:06966381

Read Daily Active Times

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SWAMI CHHAYA-I CO-OP, HSG, SOC, LTD.

Add :- Samarth Nagar, Nandivall Road, Near Swami Samarth Math, Dombivii (E), Tai-Kaiyan, Dist-Thane - 421 204

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

Property. The next hearing is kept on - 04/10/2021 at 1:00 p.m.

Respondents- M/s. Icon Holding Partners, Partner Shri. Deepak
Mejari, Shri. Namdev Mhatre alias Patil, Smt. Jijabai Mhatre alias Patil,
Smt. Gangabai Mhatre, Shri. Bhagwan Mhatre, Smt. Gunabai Mhatre,
Shri. Vasu Mhatre, Shri. Chandrakant Mhatre, Shri. Subhash Mhatre,
Smt. Lat Mhatre, Shri. Prakesh Mhatre, Smt. Kamalakai Mhatre, and Smt. Lata Mhatre. Shri. Prakash Mhatre. Smt. Kamalabai Mhatre and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit writter say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u> Description of the property -

Mo	ouje - Nandivali,	Tal. Kaiya	n, Dist.	Thane
Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
45	45	6	· · ·	1236.54 Sq. Mtrs
Co-op Societies First floor, Ga Market, Thane	ondevi Vegatabl (W), Dist - Thane !, Tel:-022 26331486	e SEAL Co		Sd/- Authority & District Dy

MUKTA AGRICULTURE LIMITED 401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Dawood Baug Lane Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai – 400058

Tel.: 022-26778155 Fax: 26781187 CIN: L01403MH2011PLC221387 MUKTA Email: mukta.agriculture@gmail.com Website: www.mukta-agriculture.com

NOTICE OF 10TH ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting (AGM) of the Members of Mukta Agriculture Limited will be held on Monday, 27th September 2021, at 12.30 p.m through video conferencing (VC) other audio visual mean (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) & Rules framed thereunder and the SEBI Listing Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 08/04/2020, 13/04/ 2020, 05/05/2020 and 13/01/2021 respectively, issued by the MCA and Circular No. SEBI/HD/CFD/ CIMD1/CIR/P/2020/79 dated 12/05/2020 and Circular No. SEBI/HD/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15/01/2021 issued by the SEBI to transact the business as set forth in the AGM Notice, without the hysical presence of the Members at a common venue

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration Pursuant to Section 1 of other Ace and win Area to other Companies, with against and administration; Rules, 2014, Regulation 36 of the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings (SS-2) and in compliance with the MCA Circulars and SEBI Circular, the Notice of 10th AGM along with the Annual Report 2020-21 have been sent by email to those members whose email addresses are registered with the Company/ RTA/ Depositories. The requirements of sending physical copy of the Notice of the 10th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

Miembers are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available or the Company's website <u>www.mukfa-agriculture.com</u>, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u>.

The Company is pleased to provide its members, facility of remote e-voting to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice. The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing the remote e-voting and e-voting during the AGM. A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Wednesday, 20.09.2021 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting durin

The remote e-voting period will commence on Friday, 24.09.2021 (09.00 a.m.) and will end on Tuesday, 26.09.2021 (05.00 p.m.). During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. Once the vote on a resolution is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Monday, 20.09.2021. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice. Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voti and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available. during the 10th AGM.

Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However they will not be eligible to vote at the AGM. Any person, who becomes a member of the Company after sending of the AGM Notice by email and holding shares as on cut-off date, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at <a href="mailto:evolution-substantial-substant-su

In case of any queries. Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the Download sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the toll free no.: 1800-1020-990/1800-22-4430.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 21.09.2021 to Monday, 27.09.2021 (both days inclusive) for the purpose of 10th AGM.

Mohit Khadari

Managing Director DIN- 05142395 **VEERHEALTH CARE LIMITED**

CIN: L65910MH1992PLC067632 Registered Office: 629-A. Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644

Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING A) Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 11.30 A.M. at 6, New Nandu ndustrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, to transac the business as set out in the Notice convening the said AGM.

The Company has on September 04, 2021 completed the dispatch of the Annua Report containing Notice of the AGM along with the Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2021 and the reports of the Auditor's and Director's to those members whose names have appeared in the Register of Members as on 13 August, 2021 by email to the email IDs registered with the Company/Registrar & Shar Transfer Agent (RTA)/Depository Participant(s), as the case may be. Members are requested to update their e-mail address with their Depository Participants to enabl the Company to send communications electronically. The Annual Report and other communications sent electronically have been displayed on the Company's website www.veerhealthcare.net and shall also be available for inspection by the Members at the Registered Office of the Company on all working days, between 11.00 A.M. and

1.00 P.M. upto the date of the AGM (B) Book Closure:

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register o Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday September 24, 2021 to Thursday, September 30, 2021 (both days inclusive) for th purpose of 29" AGM of the Company.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Members are provided with the facility to cast their vote electronically from a place other than the venue of the AGM (remote e-voting) on all resolutions se

forth in the Notice, for which the Company has engaged the services of National

Securities Depository Limited (NSDL) as e-voting agency. The remote e-voting period commences on Monday, September 27, 2021 from 9.00 A.M. (IST) and ends on Wednesday, September 29, 2021 at 5.00 P.M. (IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or i dematerialized form, as on the cut-off date of Thursday, September 23, 2021, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting

thereafter and shall not be allowed beyond the said date and time. In case a person has become a Member of the Company after dispatch of AGM Notic but on or before the cut-off date for e-voting i.e. Thursday, September 23, 2021, he/she may write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in requesting for the User ID and Password. If the member is already registered with NSDL for e-voting, the Member can use the existing User ID and Password for casting their vote through remote e-voting.

The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and th members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also atte

the AGM, however those members shall not be entitled to cast their vote again at the AGM. In case of any grievance in respect of e-voting, Members may refer to the Frequently Aske Questions (FAQs) for members and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in.

The result of e-voting shall be announced after the AGM of the Company. The results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's websit www.veerhealthcare.net and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com for information of the Members, besides being communicated to the Stock Exchanges A Member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a Proxy to attend and vote instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing the Proxy, in order to be valid and effective should be deposited at the Registered Office of the Company not less than forty

eight hours before the commencement of the AGM. The Annual Report alongwith the Notice of the AGM is available on the website of the Company at www.veerhealthcare.net and NSDL's website https://www.evoting.nsdl.com Mumbai For Veerhealth Care Limited

September 04, 2021

Bhavin Sha Managing Director DIN: 03129574

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE OM SHIVDARSHAN CO-OP, HSG, SOC, LTD, Add :- Station Road, Kalwa, Thane-400605

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on 11/10/2021 at 1:30 p.m.

Respondents- Land owner Shri. Ganesh Sukur Thakur, Shri. Narayan Sukur Thakur, Smt. Nirmala Motiram Patil, Shri. Uttam Sukur Thakur, Smt. Vasanti Ramesh Mhatre and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit

vritten say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u> DescrIptIon of the property -Mouje - Kalwa, Tal. Thane, DIst. Thane Survey No. Hissa No. Area 350.00 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane

First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Sd/-Competent Authority & District Dy. Tel:-022 25331486. Date: 03/09/2021

Registrar Co.Op. Societies, Thane DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE

DIAMOND CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Near Kashi Vishwanath Mandir, R. N. P. Park, Bhayander (E), Thane- 401 105

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 11/10/2021 at 1:00 p.m.

Respondents- M/s. Paradise Builders & Developers Co., Shri. Kamlakar Sakharam Patil, Shri. Harichandra Sakharam Patil, Shri. Gajanan Sakharam Patil, Shri. Gurunath Sakharam Patil, Shri. Vishwnath Sakharam Patil, Shri. Hirubhai Tukaram Patil, Smt. Parvati Laxman Patil, The Estate Investment Co. Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property -Mouje - Khari, Tal. Thane, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
167	31	13 -	334.81 Sq. Mtrs	

Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable Sd/-Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Date : 04/09/2021 Competent Authority & District Dy.

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE DESHMUKH HOMES SHIVNERI CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Old Survey No.146, Hissa No.1 (P) & Survey No. 147,

Hissa No. 1 (P), New Survey No. 19, Hissa No. 2 & Survey No. 22, Hissa No. 2/A, Mouje-Aajde Golavall, Opp. Tata Power House, Shill Road, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 20/09/2021 at 3:30 p.m.

Respondents- M/s. Deshmukh Builders & Developers Through

Partner 1) Shri. Mohan Marutirao Deshmukh and 2) Smt. Jayashree M. Deshmukh Landowners : 3) Shri. Vallabhdas Gokuldas Ved, 4) Aboli Co-op. Hsg. Soc. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written

ay on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -Mouje-Aajde Golavall, Opp. Tata Power House, Shill Road, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No.	Hissa No.	CTS No.	Area
22	2/A		6324.88 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Sd/-Competent Authority & District Dy.

Registrar Co.Op. Societies, Thank

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE BRAHMA SHREE CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- F-1, Sector No. 1, Shree Nagar, Wagale Estate, Thane (W.), Tal. & Dist. Thane-400 604

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 07/10/2021 at 12:30 p.m.

Respondents- M/s. Unit Arsens Developer Through Partner Shri.
Ghanshyam Jathar, Shri. Shasikant Dongre, Shri. Tukaram Shinde, Shri. Devnarayan Bhadani, Shree Niwas Shree Co. Op. Hsg. Soc. Ltd., Vishnu Shree Co. Op. Hsg. Soc. Ltd., Dattachhaya Co. Op. Hsg. Soc. Ltd., Kaushik Shree Co. Op. Hsg. Soc. Ltd., Sumangal Co. Op. Hsg. Soc. Ltd., Commissioner, Thane Municipal Corporation, Thane and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will

no take. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property -Mouje - Panchpakhadi, Tal. & Dist. Thane

Old Survey	New Survey	Hissa	Plot	Area
No.	No.	No.	No.	
427 Part 433 Part 435 Part	E)		427/2 433/2 435/1	823 Sq. Mtrs Agreement Jan. 1984 Or 812.33 Sq. Mtrs as Per Lay Out Plan

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code: 400 602, Tel: 022 26331486. SEAL Date: 04/09/2021

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thank

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE VISHNU SHREE CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- F-1, Sector No. 1, Shree Nagar, Wagale Estate, Thane (W.), Tai. & Dist. Thane-400 604

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 07/10/2021 at 12:30 p.m.

Respondents- M/s. Unit Arsens Developer Through Partner Shri. Hespondents- M/s. Unit Arsens Developer Through Partner Shri. Ghanshyam Jathar, Shri. Shasikant Dongre, Shri. Tukaram Shinde, Shri. Devnarayan Bhadani, Shree Niwas Shree Co. Op. Hsg. Soc. Ltd., Bramhashree Co. Op. Hsg. Soc. Ltd., Dattachhaya Co. Op. Hsg. Soc. Ltd., Kaushik Shree Co. Op. Hsg. Soc. Ltd., Sumangal Co. Op. Hsg. Soc. Ltd., Commissioner, Thane Municipal Corporation, Thane and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit writter say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u>

Description of the property
Mouje - Panchpakhadi, Tal. & Dist. Thane

Old Survey	New Survey	Hissa	Plot	Area
No.	No.	No.	No.	
427 Part 433 Part 435 Part	24	9	427/2 433/2 435/1	823 Sq. Mtrs Agreement Jan. 1984 Or 812.33 Sq. Mtrs as Per Lay Out Plan

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 26331486. Date : 04/09/2021

SEAL Sd/-Competent Authority & District Dv. Registrar Co.Op. Societies, Thane

PUBLIC NOTICE BEFORE THE CHARITY COMMISSIONER MAHARASHTRA STATE, MUMBAI Application No. 1268 of 2018

Sealed Offers are invited by the Trustees of Bombay Gogra-Bhiksha Society P.T.R. No. F- 380 for sale of immovable occupied property bearing Survey No. 4/3B2 of the area admeasuring about 13.50 gunthaas situate, lying and being at village Sonarpada Dombivli (East) Dist. Thane within the municipal limits of the City of Dombivli. The sale of the property is on 'as is where is basis'.

The sealed offers shall be received by the undersigned at the address mentioned above within a period of 30 days from the date of publication of this Public Notice. The sealed offers shall be supported by demand draft drawn in favour of the Trust payable at Mumbai for the amount of 25% of the offer amount by way earnest money security deposit.

The offer received after expiry of 30 days from the date of publication and/or without support of demand draft for earnest money will not be considered.

The prospective bidders may visit the property and inspect the same at their own costs.

The Trustees reserve their right to accept and/or reject all or any of the offers without assigning any reason therefor.

C/o IMP Powers Ltd. 35-C, Popular Press Building. Pt. M. M. Malviya Road,

(Trustee) **Bombay Gogras Bhiksha Society**

Tardeo, Mumbai-400034 Mumbai dated: 5 Sep. 2021

s@nal सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.२८/१ए, टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली-४१०२०३, सीआयएन: एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५ दुर.:९१-२१९२ २६२६२०, ई-मेल:info@sonal.co.in, वेबसाईट:www.sonal.co.in

३0च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

वेथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २ रिता व्हिडीओ कॉन्करन्सींग (व्हीसी)/अन्य दुकशाय्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होण

कंपनी कायदा २०५३च्या कलम् ५०८ सहदाचिता कंपनी (द्यवस्थापन द प्रशासन) संधारित अधिनिय २०५४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेश २०१५ च्या नियम ४४ नुसार केपनीने एजीएन सुचने नमूदामाणे साधारण व्यवसायाबाबत सेंट्रर डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या ई-पोटिंग सेवेमार्फत एजीएमध्य काणाच्यतिरित्तः अन्य ठिकाणाहुन विद्युत स्वरूपाने (रिमोट ई-योटिंग) मत देण्याची सुविधा सदस्याः दिली आहे. नियमानुसार तपशिले खालीलग्रमाणे:

) विद्युत स्वरुपाने रिमोट ई-घोटिंग २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा भाग्रवे प्रारंभ होईल

- विद्युत स्वरुपाने रिमोट ई-योटिंग २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा.भाग्रये समाप्त होईल नोंद तारीख अर्थात सोमयार, २० सप्टेंबर, २०२१ रोजी डिमेंट किया यास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल.
- विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वोटिंग २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सार्य.५.००वा.भाग्रये नंतर असणार नाही
- ज्यांच्याकके रिमोट ई-पोटिंग सुविधा उपलब्ध माही त्यांना ई-पोटिंगने समेत मत देण्याचा अधिका असेल् जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-पोटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण समेत् सहमार होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. ई-बोट एजीएम दरम्यान देण्यासाठ एजीएम सूचनेतील टीप क्र. १५ पष्टाये. जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-योटिंगने मत देतील त्यांन सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.
- जे सदस्य एजीएमपूर्वी रिमोट ई-योटिंगने मत देतील त्यांना सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.
- निश्चित दिनांकाला सदस्य नींद पुरुतक/लाभार्थी मालकांच्या यादीत नाये नमुद आहेत आणि नींद तारखेला ज्यांच्याकडे भागधारणा आहे त्या सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने तसेच एजीएन सभेत सूचनेत नमूद सर्व विषयांवर मत देता येईल.
- 30वी एजीएम सुचमा तसेच रिमोट ई-बोर्टिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहित्यद्धतीने पाठविण्यार आली आहे आणि ते कंपनीच्या WWW.sonal.co.in व सेंट्रल डिपॉरिंग्टरी सर्विसेस (इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com येबसाईटयर उपलब्ध आहे.
- जर कोणा व्यक्तीने एजीएम सुचना वितरणानंतर कंपनीचे सदस्यत्य घेतले असेल आणि नोंद तारखेला भागधारणा चेतली असेल त्यांनी खालील टीप क्र.५२ व्यक्तीकडून लॉगईन आयडी
-) यास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यां रिमोट ई-वोटिंग किंवा सभे दश्म्यान ई-वोटिंग प्रणालीने एजीएम सूचनेत टीप क्र.१५ मध्ये नमुर माहितीनुसार त्यांचे मत द्याये.
- १) ज्या सदस्यांनी कंपनीकडं त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडं investor@sonal.co.in पर त्यांचे ई-मेल नोंद करून च्यायेत
- २) ई-पोटिंगबाबत प्रश्न/तक्रारींसाठी सदस्यांनी खालील ठिकाणी संपर्क साधायाः
- पिद्युत स्वरूपाने काही प्रश्न असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएट सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५या मजला, मेरेशॉन प्युचरेवर मफतलाल मिल कंपाजंडस, ना म जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००५३ येथे कळवार किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल कराया किंवा संपर्क ०२२-
- एजीएममध्ये उपस्थित शहण्याबाबत व ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगकरिता काही समस्या असल्या तुन्ही हेल्पसेवशन अंतर्गत www.evotingindia.com यर उपलब्ध ई-योटिंग मॅन्युअल आणि क्रिक्वन्टली आस्वक क्रेश्वन्स (एकएक्यु) वा संदर्भ ट्याया किया helpdesk.evoting@cdslindia.com यर ई-मेल कराया किया संपर्क श्री नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी

वापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (य्यवस्थाप द प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नुसार कंपनीच्या ३०य्या एजीएमनिमित्त मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ ते सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत भागहरूतांतरण पुरुतः र सदस्य नोंद पुरतक बंद ठेवण्यात येईल

दिनांक: ०४/०९/२०२१ ठिकाण: खोपोली

सोनल ॲडेसिट्हस् लिमिटेडकरिता संदीप अरोरा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

यूनियन बैंक 🕖 Union Bank

SAndhra Corporation

टावाजा के २ तहामजला, शदा कॉम्प्लेक्स, शिव मंदिर रोज, अंबरनाब, जिल्हा ताणे-४२१५०१

गाअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस अॅन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत युनियन बॅक ऑफ इंडिया, अंबरनाथ शास्त्रा चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सनेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहयाचिता कलम १३(२) अन्यये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.०४.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. हेमंत प्रभाकर अमृतकर व श्रीमती सोनात्नी

ताबा सूचना (स्थावर मालमनेकरिता)

हेमंत अमृतकर यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.५,८७,७४२.८६ रुपये पाच लाख सन्वाएँशी हजार सातशे बेचाळीस आणि पैसे शहाएँशी फक्त) जमा करण्यास ाण्यात आले होते. कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी वर नमृद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, गरणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सृचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहबाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताखा ३ सप्टेंबर. २०२१ रोजी घेतलेल

विशेषतः कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर ठमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, अंबरनाथ शाखा यांच्याकडे रु.५,८७,७४२.८६ (रुपये पाच लाख सन्याएँशी हजार सातशे बेचाळीस आणि पैसे शहाएँशी फक्त) अधिक त्यावरील व्याज जम कराबी.

फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, बी विंग, मीरा वाटिका, शिव मंदिराच्या मागे, रिलायन्स रेसिडेन्सीच्या जवळ, अंबरनाथ पुर्व-४२१५०१, जिल्हा ठाणे.

ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया दिनांक : ०३.०९.२०२१

ARROW

ॲरो ग्रीनटेक लिमिटेड

मॉर्रणीकृत कार्यालय : १/एफ, लब्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३, दूर. : ०२२ - ४९७४ ३७५८ट ई-मेल : contact@arrowgreentech.com सीआपएन : L21010MH1992PLC069281 एजीएम, बुक क्लोजरची सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती

बाद्वारे <mark>सूचना</mark> देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा व त्याअंतर्गत संस्थापित नियम यांच्या लागू तस्तुदी व से**बी** एलओडीआर) विनियमन, २०१५ सहवाचन कॉपॉस्ट कामकाज मंत्रालबाद्वारे (एमसीए) जारी परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ०८.०४.२०२०, परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० व परिपत्रक क्र. २०/२०२० ०५.०५.२०२० तसेच परिपत्रक क्र. ०२/२०२१, दि. ६३.०१.२०२१ तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रक दि .०५.२०२० य त्यापढील परिपत्रक दि. १५.०१.२०२१ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या संघासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. २९.०९.२०२१ रोजी दु. ४.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएमें) मुविधेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. ज्या गधारकांचे ई-मेल पत्ते कंपनी वा कंपनीचे रजिस्ट्रार व शैंअर ट्राम्सफर एजंट नाव लिंक इनटाइम इंडिया प्रायवहेत लिमिटेड (आरटीए) वा त्यांच्या संबंधित डिपॉडिस्टिर पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व भागघारकांन ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी २९ च्या एजीएमधी सुधना च बित्तीय वर्ष २०२०-२०२९ करिताचा वार्षिक अहवाल च्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवण्यात आल्या आहेत

तुम्हींकंपनी वा कंपनीचे रजिस्टार व शेअर ट्रान्सफर एजंट नाव लिंक इनटाइम इंडिया प्रायक्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्याकडे वा त्यांच्या संबंधित डिपॉडिंग्टरी पार्टिसिग्ट्सकडे ई-मेल पता नोंदर्गीकृत केलेला नसल्यास तुमच ई-मेल पत्ता नोंदर्गीकृत करणे/अद्यावत करण्यासाठी खालील निर्देशांचे पालन करावे :

कागदोपत्री भागधारण :

ई-मेल पता नोंदणीकृत करण्यासाठी फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, रोअर प्रमाणपत्राची (पुर्ढील व मागील स्कॅन केलेली प्रत. पॅन कार्डची स्थ~साशांकित प्रत तसेच चालक परवाना, मतदाता ओळखपत्र व पासपोर्ट यांपैकी कोणतेही एक दस्तावेज यांसमवेत कंपनीला poonam@arrowgreentech.com या ई-मेल वर विनंती पाठवाची.

डीमॅट स्वरूपातील भागधारण :

ज्यवा तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) ना संपर्क साधा च तुमचा ई-मेल पता व बँक खाते तपशील तुमच्य पिन्दारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार नोंदणीकृत करा.

ग्रासदांनी नोद घ्यावी की, सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.arrowgreentech.com वर तसेच स्टॉक क्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नैशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमें www.bseindia.com व www.nseindia.com वर व ई-मतदान एजन्सी - नॅशनल सीक्व्यिटीज डिपॉडिस्टरी र्गमिटेडची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com बरही उपलब्ध आहे. कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ११ च्या अनुषंगाने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफरबुक्स

गनिवार दि. २५.०९.२०२१ ते बुधवार दि. २९.०९.२०२१ दरम्बान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील कंपनी आपल्या सभासदांना परोक्ष ई-मतदान च एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे २९ व्या एजीएममध्ये मंज् त्वायबाच्या ठ्याबांबर आपले मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. वाकरिता कंपनीने इलेक्ट्रॉनिक १ध्यमातून मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृतएजन्सी म्हणून नॅशनल सीबबुरिटीज् डिपॉडिस्टी मिटेड (एनएसडीएल) यांच्यासमयेत करार केला आहे. परोक्ष ई-मतदान प्रमाली तसेच एजीएमच्या दिवशी गगेवरच मतदान सुविधेद्वारे मत देण्याची सुविधा एनएसडीएलद्वारे पुरविण्यात येईल.

परोक्ष ई-मतदान कालावधी रविवार, दि. २६.०९.२०२१ (स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) रोजी मुरू होईल र मंगळवार, दि. २८.०९.२०२१ रोजी सार्व. ५.०० वा. (भा. प्र. बे.) संपेल. तत्परचात ई-मतदानाचे मोड्युल नकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे उरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल ामदाचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात बघवार, दि. २२.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्य प्रदानित समभागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. ई-मतदानाची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देलेली आहे. कोणत्याही प्रकारची शंका असल्यास समासदांनी https://www.evoting.nsdl.com वरील कएक्यूज वाचावेत किंवा ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही पुढील स्पष्टिकरणाकरिता evoting@nsdl.co.in थे ई-मेल पाठवावा. निर्धारित अंतिम तारखेस सभासद नसलेल्या व्यक्तीने सदर सूचना केवळ माहितीसाठी सम जावी. एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवर्णापश्चात कंपनीचे शेअसं संपादित केले असतील व कंपनीची सद बनली असेल व निर्धारित अंतिम तारकेनुसार मागधारक असल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl. co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती परोक्ष ई-तदानाकरिता यापूर्वीच एनएसडीएलकडे नोंदणीकत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासादी विद्यमान यूजर आयर्ड पासवर्ड वापर शकेल

त्या सभासदांना एजीएमपूर्वी वा एजीएमदरम्यान सहाय्य हवे असेल ते एनएसडीएल यांना evoting@nsdl. co.in येथे /टोल की क्रमांक १८००-२२२-९९० वर संगर्क साधू शक्तील किया श्री. संबीच यादय, साहय्यक व्यवस्थापक - एनएसडीएल यांना sanjeevy@nsdl.co.in येथे/०२२-४२९६५३५ वर संगर्क साधता येईल. प्रमीए परिपचके व मेबी मची विनियमन साध्याचन सेबी परिपचकांच्या अनुपालनांतर्गत वरील निर्देशित माहिती ही पनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्च जारी करण्यात येत आहे.

अंगे ग्रीनटेक लिमिटेड करिता सही/-

दिनांक : ०४.०९.२०२१

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई न्यायपीठ, न्यायालय-४

४. सीपी(आयवी)-११९१(एमवी)/२०२०

श्रीमती सुचित्रा कानुपार्थी विनांक २४.०२.२०२१ रोजी होषाऱ्या सुनावणीचे आदेश पत्रक इन्टेक कॅपिटल लिमिटेड

स्वेत वायोटेक प्रायव्हेट लिमिटेड विवाळखोरी व अपतवारी सांकेतांक २०१६ चे कलम

आदेश

केडीओ कॉन्फरन्स मार्फत न्यायालय कामकाज होईल सुधी राधिका मोतीयानी, हजर याचिकाकत्यांचे प्रशिक्षीत समुपदेशव कॉपॉरेट ऋणकोचे बाजुने कोणतेही प्रस्तुतीकरण नाही.

कोरमः श्री. राजेश शर्मा

- याचिकाकत्याँच्या प्रशिक्षीत समुपदेशकांनी सादर केले आहे की, प्रयत्न करूनही सदर सूचना कॉपीरेट ऋणको यांच्यावर वजावण्यात आलेली नाही कारण सदर सूचना 'पत्ता निकास' असे शेरा माठन पुन्हा प्राप्त झाले. म्हणून त्यांनी पर्यायी सेवा घेतली आहे.
- याचिकाकत्यांचे प्रशिक्षीत समुपदेशक यांना एक इंग्रजी भाषेतील व अन्य स्थानिक भाषेतील दोन दैनिय वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत पर्योयी सेवा घेण्याची अनुमती वेण्यात आली आहे आणि सेवेचा पुरावा सादर
- करण्यास कळविले आहे

श्रीमती सुचित्रा कानुपार्थी

कृपया नींद असावी की, सुनावणीची पृढील तारीख 04.04.204१ आहे

CIN: L51311MH1995PLC085007

Registered Office: D-396/2 TTC Industrial Area, Turbhe MIDC, Jui Nagar, Navi Mumbai- 400 705 Tel: +91 22 61439600 website: www.ceenikexports.in Email Id:ceenikexports@gmail.co

NOTICE is hereby given that the Twenty seventh(27*) Annual General Meeting ("AGM") of the Members of CEENIK EXPORTS (INDIA) LTD ("Company") will be held on Thursday, September 30, 2021 at 02.00 P.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Video Means ("OAVM") without the physical presence of the Members at the meeting, in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement)Regulations, 2015 and in accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 3, 2020, May 5, 2020, and January 13, 2021 (collicitive) referred to as "MC." 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred as "Circulars", in compliance with Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2020-21(Annual Report) has been sent by email to all the members whose email ids are registered with the Company/Depository participant. The emailing of Notice of AGM to all members has been completed on September,5th, 2021. The requirements of sending the physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid Circulars. The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. Members whose email ids are already registered with the Company/Depositories, may follow the instructions for remote e-Voting as well as e-Voting at AGM as provided in the Notice of the AGM. Members whose email ids are not registered with the Company/Depository participants may follow the below process for registering or updating their email ids for receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company electronically. Upon successful registration of email id, the login ID and password fore-voting shall be shared on the member's registered email id:

1. Demat holding: Members holding Equity Shares of the Company in demat form and who have 2020. April 13, 2020. May 5, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as 'MCA

. Demat holding: Members holding Equity Shares of the Company in demat form and who have 1. Demat holding, whenders holding Equity Shares of the Company in clearat form and who have not registered their email ids may temporarily register their email ids with Company's RTA, Universal Capital Securities pvt Ltd by informing on their e-mail: info@unisec.in and following the registration process as guided therein. In case of any query, a Member may send an email to company email D ceenikexports@gmail.com. It is clarified that for permanent registration of email id and Bank details in demat account, Members are requested to approach their respective Depository Participant (DP) and follow the process advised by DP.

-mail ID: ceenikexports@gmail.com.

The business as set forth in the Notice of the 27thAGM will be transacted through voting by

The business as as the form of e-voting.

The remote e-voting shall commence on Monday, September 27, 2021 (09.00 a.m. IST) and end on Wednesday, September 29, 2021 (05.00 p. m. IST). The remote e-Voting facility shall be disabled by NSDL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes members of the Company after sending the notice of the AGM and holding shares as on cut-off date i.e. Thursday, September, 23, 2021, may obtain the login ID and password by sending an email to evoting@nsdi.co.in or info@unisec.in by mentioning their Folio No./DP ID and Client ID. However, if a person is already registered with NSDL for remote e-Votingthen existing user ID and password can be used for casting the votes.

and NSDL website at www.evoting.nsdl.com.

For detailed instructions pertaining to e-voting and joining the Meeting through VC/OAVM, Members may refertothe Notice of the 27th AGM. Members who need assistance before or during the AGM, for any grievances connected with the facility for e-Voting, can contact Ms. Pallavi Mharte, Manager, email on evetting@nsdl.co.in or contact on help desk Toll free no.-1800 1020 990 & 1800 22 44 30, or contact at National Securities Depository Limited, Trade World, X Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbal - 400 013, at the designated email id - evoting@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in or at telephone nos.:-+9122 24994545, +9122 24994559.

For, Ceenik Exports (India)Ltd

Place: Mumbai (MH.) Date: September, 05th, 2021

MayankAgrawal

जाहिर अधिसूचना

(इनसॉल्फ्न्सी ॲन्ड बॅकरएसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्फ्न्सी फ्रिक्स्यूनर प्रोसेश कॉर कॉसॉट पर्सन्त) रेस्नुलेशन्त, २०१६ चे नियम ६ अन्यते) स्थ हेल्थ केअर फाऊन्डेशन (पुर्वीची स्वास्थ हेल्थ केअर (इंडिया) लिमिटेड) च्या धनकोंचे लक्ष वेधण्या

	3	तथस्यक तपितान
3	कॉर्पोरेट ऋणकोचे राव	में, स्थापन हेरन केन्द्रा करतान्हेराज (पूर्वीची स्थापन हेरन केन्द्र (विवेद) निमिटेड)
3	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	02/22/2006
3	ত্যা গ্লাধিক লাওঁৱৰ্ণৰ কাঁৰ্যীতে কালকা হ্যাদৰা/বাঁহণীকৰে জালি আই	सहकार मंत्रातम, आरओसी, फोलकाता
X	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दासिक ओळख क्रमांक	मु८५१००डळन्युबी२००८एमपीयस१३०९७१
4	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	प्लॉट क.एक्स-१, २ व ३, क्लॉक-ईपी सेक्टर-५, सॉल्ट लेक सिटी, कोलकाता, पश्चिम बंगाल-७०००९१.
5	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	विनांक ६१/०८/२०२१ रोजी (सीपी (आपमी) क्र.२०४/केबी/२०२१ संदर्भांत दिनांक ६१/०८/२०२१ रोजीचे आदेशानुसार) (०१/०९/२०२१ रोजी आपआरपीद्वारे प्राप्त आदेश)
G	दिवाळखोरी टराव प्रक्रिया समामीची अंदाजित तारीख	२७/०२/२०२२ (ठराव प्रक्रिवेचे प्रारंभ तारेखपासून १८० दिवस)
6	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व मोंदणी क्रमांक	अरुण कुमार खंडेलीया आसमीमीआम/आसमीए-००२/आसमी-एन००५१४/२०१७-२०१८ /११५९२
9	नोंदणीकृत पत्ता	यांतीनिकान, ८ कॅम्पक स्ट्रीट, ८वा मजला, स्युटक्र.८०७, कोलकाता∽७०००१७. ई−मेल: arun@cskarun.com
₹0	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्रव्यवहाराचा पत्ता	गांतीनिकेतन, ८ कॅम्पक स्ट्रीट, ८वा मजला, स्युट का ८०७, कोलकाता~७०००१७. ई−मेल: arun@cskarun.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	१५ सर्वेषर, २०२१
23	अंतरिम उराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	उपलब्ध माही
23	वर्गाप्रमाणे धनकाँचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकान्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	उपलब्ध माही
88	अ) आवास्त्रक नमुना च ष) अधिकृत प्रतिनिधीचे तपनिता उपलब्ध अमान्याचे पता	वेवन्तिकः https://ibbi.gov.in/home/downloads राज्य गाडीः
33		- 3.5 /

ावे सूचना देखान येन आहे की, दिशंक ३१ ऑगस्ट, २०२१ रोजी (०१,०९,२०२१ रोजी आपआरवीद्वारा प्रारा आहेन) में, स्वास्थ हेल १६९९ काउक्टेशन (पुर्वीची स्वास्थ हेल्थ केशर (इंडिया) लिमिटेड) च्या कॉमीट अचनारी टाव प्रक्रियेट प्रारंग आहेन राहीय कंपनी कायर ायाधिकरण, कोलकाता न्यायपीठाने दिला आहे.

याच्य हेल्थ केश्न पराजल्डान (पूर्वीची स्थान्य हेल्थ केशा (इंडिया) लिमिटेड) च्या घनकॅन बेथे कस्वविच्यान नेन आहे की, बाब क्र. स्थ्ये नमूद राज्यादर अंतरीम डराव अधिकाऱ्याकडे १५ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा राजपूर्वी त्यांच्या दाज्याचे पुरावे सादर करावे. शर्थिक धनकोंनी रूपोचे दास्पाचे पुरावे कत विद्वत स्वरूपताच हादर करावेत. कार्यचातक भागधारकोना तसेच कामगार व कर्मचारी घांनी र स्थाचे पुरावे स्थतितः:, टयतादारी किंवा विद्वत स्वरूपत सादर करावेत.

मोल टोच १२ सम्बंद मनुद क्षेत्रोसस्वीयत वितरेष धमकोनी मनुष सीवारधील केपीच अधिकृत प्रतिनिधी प्रस्तृत कार्यात टीव इ.६६ समेर मनुद सी प्रतिकान्पायेकी एकककृत (विशेष वर्ग) अधिकृत प्रतिनिधी प्रस्तृत निवड दर्गवायी. – आपआपपीकडे उपलब्ध महिनौतुन्तर रामु नारी. न्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

रेफनॉल रेझिन्स ॲंड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ नोंदणीकृत कार्यालय: ४५०/४५५, खटाय हाऊत, मोगललेन, माहिम (प.), मुंबई-४०० ०५६. दुर::०७९-४०२०९२००-९, ई-मेल: secretarial@refnol.com, वेबसाईट: www.refnol.com

व्हिडिओ कॉन्फरन्स/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ओएव्हीएममार्फत सदस्यांची एजीएम होईल.

वना यादारे दिली आहे। कंपनी कायदा २०५३ (कायदा) च्या तरतुर्दीचे पालन करून सेवी (लिस्टिंग ऑस्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट) रेग्युलेशन्स, २०५५ (लिस्टिंग रेयुलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.५३ एप्रिल, २०२०, दि.५ मे २०२० आणि दि.५३ जानेवारी, २०२५ (एमसीए परिपन्नके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे विनर्गन परिचयक के येही (एमओ /जीएफबी /जीएफबी 4 /जीआएआए /ची / 2020 / 60 दिनांक ५२ में 202 व सेवी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२५/५५ दि.५५ जानेवारी, २०२५ रोजीचे परिपत्रव (सेवी) (यापुढे आवश्यक परिपन्नके) नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय विहेडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राच्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. तदनुसार व्हीसी/

कंपनीची ४०वी एजीएम गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ५२.०० वाजला व्हीसी/ओएव्हीएममार्फ आयोजित केला जाईल. कंपनीचे सदस्य व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील एजीएमच्या नोटिसला दिलेल्या नोट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे सदस्यांना विनती करण्यात आली आहे की, व्हीसीमार्फत एजीएममध्ये हजर राहण्याची आणि विद्युत स्वरुपात मतदान करण्यादावत सर्व सूचन काळजीपर्वक वाचा कायद्याच्या तरतुर्दीच्या अनुपालनानुसार, एमसीएच्या परिपत्रकांसह बाचन केलेल्या सूचीबद्धता नियमावली

कंपनीचा वित्तीय वर्ष (२०२०-२५) चा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल) सह कंपनीच्या ४०य्य एजीएमच्या सचनेचा समावेश आहे ते ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकुर आहेत त्यांना पाठविले जाईल. कंपनीचा ४०वा एजीएम सूचना समाविष्ट वार्षिक अहवाल कंपनीच www.refnol.com वेवसाइटवर उपलब्ध होईल आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाइटवर उपलब्ध असेल.

कंपनीचे सदस्य ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किया ज्यांनी आपला ईमेल आयडी कंपनीक नोंदविला नसेल त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर मतदानाचा कालावधी किंवा एजीएम दरम्यान सदस्यांना नोटीसमध्ये दिलेल्या पद्धतीनुसार विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-बोटिंग कालावधी दरम्यान) आपर

ई-मेलद्वारे पुढील कागदपत्रे मिळविण्यासाठी ईमेल आयडी नोंदणी करण्याची प्रक्रियाः

ए. डिमेंट स्वरुपात समभाग असलेल्या सदस्यांना त्यांच्या ई-मेल आयडी नोंदणीसाठी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) संपर्क साधावा अशी विनंती केली जाते;

वी. वास्तविक स्वरूपात समभाग असलेले सभासद आपला ई-मेल आयडी कंपनीच्या निवंधक आ शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायखेट लिमिटेड (प्रशासकीय कार्यालय), ५वा मजला ५०६ ते ५०८, अमरनाथ विझानेस सेन्टर-१ (एवीसी१), गाला विझानेस सेन्टरच्या बाजुला, सेन झोवियर कॉलेज कॉर्नरजवळ, सी.जी. रोड. एलिस ब्रीज, अहमदाबाद-३८०००६ (संपर्क क्र.०७९-२६४६५५७९) (Email: ahmedabad@linkintime.co.in) कडे नोंदवू शकतात ज्या सदस्यांना एजीएमच्या आधी किंवा दरम्यान सहाय्य आवश्यक असेल ते एसीएममध्ये व्हीसीमार्फा

किंवा इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी सहभागी होण्यासाठी एनएसडीएलशी संपर्क साधू शकतात: १८००-१०२०-९९० व ५८००२२४४३० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता. रेफनॉल रेखिन्य अँड केप्रिकल्य लिप्रिटेडकरित

सही/ बिलाल टोपीय ठिकाणः अहमदाबाद कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Siddhika .R. Kriplani intend to sell their flat, being Flat No. A - 5901 on the 59 th floor of Lodha Parkside Building along with one still Car parking space no: P3 - 774 located on Cadastral Survey No .464 of Lower Parel Division situated at Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

Any person or persons having any right, title or interest by way of inheritance or daim against the said flat should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said daim thereof within 15 days of publication of the said Notice, failing which claims if any shall be deemed to have been waived.

Adv. Nisha Chagan 201, Veena Beena Complex, Gurunanak Marg, Bandra West, Mumbai 400050. Place: Mumbai Date:05-09-2021

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता वृत्तपेत्रा प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, महाराष्ट्र), पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणा

एबिक्स टेक्नॉलॉजिस प्रायक्तेट लिमिटेड,

सीआयएन:यु७२९००पीएन२०१४पीटीसी१५१७९८

यांचे नोंदणीकृत कार्यालयः एस.ऋ.३०३/२/२,

बावधान (बीके) मुंबई-बंगळूरू महामार्ग (बायपास), तालुका मुलशी, पुणे, महाराष्ट्र– 866056 सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या विशेष प्तर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी संघ राज्य (एनसीटी) विल्ली येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी

कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे

योजिले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकः कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा ये असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तकार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्य आत क्षेत्रिय संचालक यांचा पता-पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन डाईव्ह, मुंबई-१००००२ या कार्यालयात पाठवाबी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात गठवावे.

एबिक्स टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेडकरित

अर्जवारांच्या वतीने व करित

संचालक

ठिकाण: मुंबई डीआयएन:०३५१११६

वीरहेल्थ केअर लिमिटेड

सीआवएन: एल६५९१०एमएच१९९२पीएलसी०६७६३३ नोंदणीकृत कार्यात्नय: ६२९-ए, गझदार हाऊस, १ला मजला, काळवादेवी पोस्ट ऑफिस जवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४०० ००२. दरध्वनी: (०२२) २२०१८५८२ फॅक्स: (०२२) २२०७२६४४ ई-मेल: info@veerhealthcare.net वेबसाइट: www.veerhealthcare.ne

२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना (अ) वार्षिक सर्वसाधारण सभा

वेथो सचना देण्यात येत आहे की. कंपनीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंब २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्स रोड, अधेरी (पूर्व), मुंबा - ४०००९३ एजीएम नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

कंपनीने ०४ सप्टेंबर २०२१ रोजी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिव वेवरणपत्रांसह एजीएम ची नोटीस असलेल्या वार्षिक अहवालाचे प्रेषण पूर्ण केले आहे आणि लेखापरीक्षक आणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे १३ ऑगस्ट, २०२१ रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये कंपनी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपेंट (एस) कडे नोंदणीकृत ईमेल डीएसब ईमेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई–मेल पत्ता अद्यया करा जेणे करून कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठव् शकेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिक अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerenergy.net वेबसाइटबर प्रदर्शित केली गेली आहेत आणि कंपनीच्या नींदणीकृत कार्यालयात सभासदांकड्न तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० आणि दुपारी १.०० च्या दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील

(ब) पुस्तक बंद करणे: मुचना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आर् ाशासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह सभासदांचे रजिस्टर शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१ ते गुरुवार, ३८ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्या ४१व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे शेअर हस्तांतर

पुस्तक बंद ग्रहतील. (उ) ई-मतदान:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह सुधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची सुविध प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमृद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-मतदान) च्या ठिकाणाव्यतिर्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात आल्या आहेत.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० (भा.प्र.वे.) पासून सुरु

होतो. आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. या कालावधीत कंपनीचे सदस्य, २३ सप्टेंबर, २०२१, गुरुवारच्या कट ऑफ तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किया डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेऊर्स धारण करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई-मतदान पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि बेळेच्या पलीकडे परवानगी दिली जर एखादी व्यक्ती एजीएम नोटीस पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंवा गुरुवारी, २३ सप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचा सदस्य झाला असेल, तर त्यांनी एनएसडीएलला त्यांच्य

evoting@nsdl.co.in वर यूजर आयडी आणि पासवर्डसाठी विनंती करू शकता. जर सदस्य आधीच स्नएसडीएल कडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत देण्यासाठी विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतशब्द वापरू शकतो. मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी दूरस्य ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक वजावण्यास सक्षम असतील

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूर्स्थ ई-मृतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्या सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल

-मतदानासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेआधारकांसाठी ई-मतदा वापरकर्ता पुस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर किंवा श्रीमती सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवृ राकता. ई-मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम नंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेले निकार

वेबसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी, स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्यावरोवरच दिले जातील एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याला स्वतःऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्त करणारे इन्स्ट्रुमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, फंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अड्डेचाळीस तासापूर्वी जमा केले जावे.

कंपनीच्या वेवसाइट www.veerhealthcare.net आणि NSDL च्या https://www.evoting.nsdl.con

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.veerhealthcare.net आणि NSDL च्या https: www.evoting.nsdl.com ला या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वीरहेल्थ के अर लिमिटेडकरित

ठ्यवस्थापकीय संचालव

डीआयएन: ०३१२९५७४

भावीन शा

०४ सप्टेंबर, २०२१

०४ सप्टेंबर, २०२१

वीर एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआवएन: एल६५९९०एमएच१९८०पीएलसी२३३३४

नोंदणीकृत कार्यात्नय: ६२९-ए, गझदार हाऊस, १ला मजला, काळवादेवी पोस्ट ऑफिस जवळ, जे.एस.एस.मार्ग, मुंबई-४०० ००२. दुरध्वनी: (०२२) २२०७२६४१ फॅक्स: (०२२) २२०७२६४४ ई-मेल: info@veerenergy.net वेबसाइट: www.veerenergy.net

४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि ई-वोटिंगची सूचना

(अ) वार्षिक सर्वसाधारण सभा थो सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता ६, न्यू नंदू इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्स रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई

कंपनीने ०४ सप्टेंबर २०२१ रोजी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षित आर्थिक वेबरणपत्रांसह एजीएम ची नोटीस असलेल्या वार्षिक अहवालाचे प्रेषण पूर्ण केले आहे आणि लेखापरीक्षय भाणि संचालकांचे अहवाल, ज्या सदस्यांची नावे १३ ऑगस्ट, २०२१ रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये कंपनी/ रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिपेंट (एस) कडे नोंदणीकृत ईमेल डीएसबर मेलद्वारे पाठविले आहे. सभासदांना विनंती केली जाते की त्यांचे डिपॉझिटरी सहभागींसह ई–मेल पत्ता अद्ययावत करा जेणे करून कंपनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संप्रेषण पाठवू शकेल. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवलेला वार्षिक अहवाल आणि इतर संप्रेषणे कंपनीच्या www.veerenergy.net वेबसाइटवर प्रदर्शित केली गेली आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभासदांकडून तपासणीसाठी सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी

११.०० आणि दुपारी १.०० च्या दरम्यान एजीएमच्या तारखेपर्यंत उपलब्ध असतील. (ब) पुस्तक बंद करणे:

सृथना पुढे देण्यात आली आहे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार कंपनी (व्यवस्थापन आ गासन) नियम, २०१४ च्या नियम १० सह सभासदांचे रजिस्टर शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) कंपनीच्या ४१व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे शेअर हस्तांत स्तक बंद राहतील.

(३) ई-मतदान:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना, कंपनी (ब्यवस्थापन आ प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह सुधारित केल्याप्रमाणे, सदस्यांना त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते. नोटिसमध्ये नमृद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-मतदान) च्या ठिकाण अन्य ठिकाणाहुन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याकरिता कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा ई-व्होटिंग करिता पुरविण्यात आल्या आहेत.

इरस्थ ई–मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० (भा.प्र.वे.) पासून सुरु

कंपनीचे सदस्य, २३ सप्टेंबर, २०२१, गुरुवारच्या कट ऑफ तारखेनुसार वास्तविक स्वरूपात किंबा

तितो. आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.वे.) संपेल. या कालावध

डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात रिमोट ई–मतदान पध्दत त्यानंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्या दिनांक आणि बेळेच्या पलीकडे परवानगी दिली त्रर एखादी व्यक्ती एजीएम नोटीस पाठवल्यानंतर पण ई-मतदानाच्या निश्चित तारखेला किंवा गुरुवारी, २ प्रप्टेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचा सदस्य झाला असेल, तर त्यांनी एनएसडीएलला त्यांच्य evoting@nsdl.co.in वर यूजर आयडी आणि पासवर्डमाठी विनंती करू शकता. जर सदस्य आधीच लएसडीएल कडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर, सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत देण्यासाठी

विद्यमान वापरकर्ता ओळखपत्र आणि संकेतशब्द वापरू शकतो. मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये

पलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतपत्रिकेद्वारे बैठकीत आपला हक बजावण्यास सक्षम असतील. त्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्य ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते देखील एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात

संतु त्या सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नसेल. -मतदानासंदर्भात कोणतीही तकार असल्यास, सदस्य सदस्यांसाठी बारबार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-मतदान गपरकर्ता पुस्तिका किंवा कॉलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल क्री क्रमांक: १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर किंवा श्रीमती सरिता मोटे यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता. –मतदानाचा निकाल कंपनीच्या एजीएम नंतर जाहीर केला जाईल. छाननी अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या वेवसाइट www.veerenergy.net आणि NSDL च्या https://www.evoting.nsdl.com

जीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मत देण्यास पात्र असलेल्या सदस्याला स्वतःऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सीला कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नियुक्त करणारे इत्स्टुमेंट, वैध आणि प्रभावी होण्यासाठी, कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्यापूर्वी अष्टेचाळीस तासांपूर्वी जमा केले जाबे

वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर www.veerenergy.net आणि NSDL च्या https:/

विसाइटवर सदस्यांच्या माहितीसाठी. स्टॉक एक्सचेंजेसला कळविष

www.evoting.nsdl.com ला या संकेतस्थळावर उपलब्ध आहे चीर एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

> योगेश शा डीआयएन: ००१६९१८९

नोंद.कार्यालयः १७०१/५७०२, ५७वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम दुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ दूर.:०२२-४२४६१३००, ई-मेल:compliance@mangalfincorp.com, वेबसाईट:www.mangalfincorp.com

५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, विद्युत स्वरूपाने मतदान आणि सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद करण्याची सूचना

२९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मेंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक ५३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० व ०२/२०२५ दि.५३ जानेवारी, २०२५ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी९/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ नुसार एजीएमच्य सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्च करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकशाव्य स्वरूप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होण्यासाठी, रिमोट ई-वोटिंग सुविधेकरिता आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सुविधा व्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

मसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीच्या वार्षिक अहवाल (वार्षिव

अहवाल) ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी–लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(लिंक इनटाईम) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहे. ाजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.mangalfincorp.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्य वेबसाईटवर उपलब्ध आहे. यापुढे एजीएम सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर डाऊनलोड करण्याकरित

कंपनी कायदा २०१३ च्या कुलम ५०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०५४ चे नियम २०, वेळोवेठ सुधारितप्रमाणे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०५५ च्या नियम ४४ नुसार तसेच एमसीए परिपत्रके, सेबी परिपत्रके आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरीत त्तचिवग्रमाणानुसार एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मतदान एजीएमपुवीं रिमोट ई-वोटिंगमार्फत विद्युत स्वरुपाने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने संचालित केले जाईल

रिमोट ई-वोटिंग कालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.(भाग्रवे) ग्रारंभ होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२९ रोजी सायं.५.००वा.(भाग्रवे) समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे सुविधा बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. नोंद तारीख अर्थात बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात/डिमेंट स्वरुपात किंवा वास्तविक स्वरुपात भागधारणा

सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने एजीएम सूचनेत नमुद ठरावांवर मत देण्याचा अधिकार असेल व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित असणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये ई-बोटिंगची सुविधा उपलब्ध होईल आणि रिमोट ई-वोटिंगने ज्यांनी मत दिलेले नाही त्या सदस्यांना उपलब्ध होईल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जर सदस्याने मत दिलेले असेल तर त्या व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

र्जीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया व पद्धत आणि रिमोट ई-बोटिंग व एजीएम दरम्यान ई-बोटिंगने मत देण्याची पद्धत एजीए सूचनेमध्ये ई-वोटिंगअंतर्गत नमुद आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद केलेले नाहीत किंवा सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन नोंद तारीख अर्थात बुधवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि रिमोट ई–वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई–वोटिंग

त्यांचे मत देण्यासाठी ई-वोटिंगअंतर्गत एजीएम सूचनेत नमुद टीपचा संदर्भ घ्यावा. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद्/अद्यायावत केलेले नाहीत त्यांनी कंपनीकडे (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास compliance@mangalfincorp.com वर त्यांचे फोलिओ क्रमांक आणि स्वसाक्षांकीत पॅनकार्डची प्रत यासह लेखी कळवून त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावे आणि त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डिमॅट/विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास) जेथे त्यांचे डिमॅट

रिमोट ई-वोटिंग, एजीएम दरम्यान ई-वोटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न/तकारी असल्यास त्यांनी www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनअंतर्गत उपलब्ध ई–वोटिंग मॅन्युअल फ्रिक्टन्टली आस्वड क्रेश्चन्स (एफएक्यु चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२-२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२)

विद्युत स्वरुपाने मतदान सुविधेबाबत काही तक्रारी असल्यास संपर्क श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, मॅरेथॉन फ्यूचरॅक्स, ए-विंग, २५ वा मजला, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००९३ यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा दुरध्वनी क्रमांक ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधू शकता. कंपनी अधिनियम, २०५३ च्या कलम ९५ च्या लिस्टींग रेग्युलेशन नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनीचे

सभासदांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२५ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत संचालक मंडळाच्या आदेशान्वरे मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरित

मेघराज सोहमलाल जै अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०१३११०४९

दिनांक: ०४.०९.२०२१ ठिकाण: मुंबई

बंद राहतील

पुढील सुनावणीसाठी ०५.०४.२०२१ रोजी प्रकरण सुन्विवद करण्यात आले सही/-सही/-श्री राजेश शर्मा सदस्य (तांत्रिक)

CEENIK EXPORTS (INDIA) LTD.

NOTICE OF THE 27th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

2. Physical holding: Members holding Equity Shares of the Company in physical form and who have not registered their email ids and/or Bank details may register their details with Company's RTA, Universal Capital Securities pvt lift on their e-mail ID: Info@unise.in and follow the registration process as guided by RTA. In case of any query, a Member may send an e-mail to company's

e-mail ID: ceenikexports@gmail.com.

The Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its members to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means and the facility being provided by National Securities Depository Limited (NSDL). Facility for Voting at the AGM will be made available to those Members who present in the AGM through Vc/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through Vc/OAVM but shall not be entitled to estable their vote again. Detailed process and manner of remote e-Voting and e-Voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode or for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. All the Members are informed that:

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Thursday, September 23, 2021, only shall be entitled to vote through remote e-voting/e-voting atthe AGM.

The Notice of AGM and the Annual Report can be downloaded from the Company's website at www.ceenikexports.in/websites.of/the-Stock/Exchanges.i.e. BSE Limited at www.bseindia.com and NSDL website at www.bseindia.com and NSDL website at www.bseindia.com and NSDL website at www.bseindia.com and <a href="https://www

The results of the e-voting along with the Scrutinizers' Report shall be placed on the Company's website www.ceenikexports.in and on the website of NSDL. The Company shall simultaneously forward the results to the BSE Limited where the equity shares of the Company are listed.

Company Secretory दिनांकः ०४.०९.२०२९

मंगल केडीट ॲण्ड फीनकॉर्प लि सीआयएन:एल६५९९०एमएच५९६५पीएलसी०५२२२७

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड** (कंपनी) ची ५९वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) बुधवार,